

बँक ऑफ महाराष्ट्र

1 कोटी रुपयांपर्यंतच्या एमएसएमई कर्जासाठी सामान्य अर्ज (मुद्रा योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज वगळता)

दिनांक: _____

तुमच्यासाठी नियुक्त
केलेल्या शाखेत
अर्जावर स्वाक्षरी
करताना येथे फोटो
चिकटवावा.

- उद्योगाचे नाव* _____
- नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता* _____
- कारखान्याचा/दुकानाचा पत्ता* _____
- परिसर (मालकीचा/भाड्याने घेतलेला/लीजवर घेतलेला) _____
- दूरध्वनी क्रमांक* _____
- ईमेल एड्रेस* _____
- मोबाईल क्रमांक* _____
- पॅन कार्ड क्रमांक _____
- कॉस्टिट्युशन (कृपया निवड करा)*
व्यक्ती/संयुक्त/प्रोप्रायटरी कन्सर्न/भागीदारी/प्रायव्हेट लिमिटेड कंपनी/लिमिटेड कंपनी/ट्रस्ट/इतर
- लिंग (व्यक्तीच्या बाबतीत): पुरुष/महिला/इतर
- जीएसटी नोंदणी क्रमांक (लागू असल्यास) _____
- एक्झिम नोंदणी कोड, , असल्यास _____
- उद्यम सहाय्यक प्रमाणपत्र (यूएसी) क्रमांक/
- स्थापना/निगमन दिनांक* _____
- राज्य* _____
- जेथे कर्ज हवे आहे ते शहर * _____ जिल्हा _____
- जेथे कर्ज हवे आहे ती शाखा (असल्यास) _____
- प्रोप्रायटरचे/भागीदारांचे/संचालकांचे नाव आणि त्यांचे पते: *

अनुक्रमांक	नाव	जन्म दिनांक	पिता/ जोडीदार	शैक्षणिक पात्रता	श्रेणी अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/अ ल्पसंख्याक/महिला	मोबाइल क्रमांक
1.						
2.						

अनुक्रमांक	पॅन क्रमांक	निवासी पत्ता	आधार क्रमांक/डीआयएन क्रमांक	दूरध्वनी क्रमांक (निवासस्थान)	कार्यक्षेत्रातील अनुभव (वर्षे)
1.					
2.					

- अस्तित्वात असलेली गतिविधी _____ पासून _____
प्रस्तावित # _____
जर विद्यमान गतिविधीव्यतिरिक्त वेगळी गतिविधी प्रस्तावित असेल नवीन युनिट
- युनिटमध्ये नियुक्त लोकांची संख्या:
- रेटिंग
 - एमएसएमई युनिटला झेडईडी रेटिंग आहे का (होय/नाही) _____
 - जर हो असेल तर एमएसएमई युनिट द्वारे मिळवलेले ग्रेडेशन (योग्य असलेल्या एकावर खूण करा)

ब्राँझ	सिल्व्हर	गोल्ड

22. सहयोगी संस्थांची नावे आणि संघटनेचे स्वरूप:

असोसिएट कंपन्यांचे नाव	असोसिएट कंपन्यांचे पते	सध्या करत असलेले बँकिंग	कंपन्यांचे स्वरूप	असोसिएट कंपन्यांमध्ये प्रोप./पार्टनर/संचालक किंवा फक्त गुंतवणूकदार म्हणून हितसंबंधांची व्याप्ती

23. प्रोप्रायटर/भागीदार/संचालकांचे बँकेच्या अधिकाऱ्यांशी/बँकेच्या संचालकांशी संबंध: कृपया निवडा (होय/नाही).

24. बँकिंग/क्रेडिट सुविधा (विद्यमान) (रु. लाखात)

बँकिंग तपशील	31 मार्च रोजी शिल्लक _____	सध्या बँकिंग या बँकेबरोबर चालू आहे
बचत खाते		
फिक्स्ड डिपॉझिट		

सुविधांचा प्रकार	मर्यादा	आजची थकबाकी	सध्या बँकिंग या बँकेबरोबर चालू आहे	तारण	व्याजदर	परतफेडीचा कालावधी
चालू खाते						
रोख क्रेडिट						
टर्म लोन						
एलसी/बीजी						
इतर						
एकूण						

जर आमच्या बँकेत बँकिंग करत असाल तर कस्टमर आयडी द्यावे:

हे प्रमाणित केले जाते की आमच्या युनिटने या आधी इतर कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेकडून कुठलेही कर्ज घेतलेले नाही आणि वरील कॉलम क्रमांक 23 मध्ये नमूद केलेल्या बँक/वित्तीय संस्थेव्यतिरिक्त मी इतर कुठल्याही बँक/वित्तीय संस्थेचा ऋणी नाही.

25. क्रेडिट सुविधा (प्रस्तावित)*

सुविधांचा प्रकार	रक्कम लाखांमध्ये	ज्या साठी हवे आहे तो उद्देश्य	देऊ केलेली हमी	
			प्राथमिक हमी (अंदाजे मूल्यासह तपशील नमूद करा)	तारण सुरक्षा दिली आहे का (जर, हो, तर कॉलम--27 वर तपशील द्या) (हो/नाही)
कॅश क्रेडिट**				
*अनिवार्य फील्ड				
टर्म लोन				
एलसी/बीजी				
इतर				
एकूण				

* अनिवार्य फील्ड

**कॅश क्रेडिट मर्यादेचा लागू असलेला आधार

रोख क्रेडिट	अंदाजे (पुढील वर्षासाठी)						
	विक्री	वर्किंग सायकल महिन्यांमध्ये	इन्व्हेंटरी	धनको	कर्जदार	इतर चालू मालमत्ता	प्रवर्तकांचे योगदान

* Mandatory Field

Restricted

26. मुदत कर्जाची आवश्यकता असल्यास, यंत्रसामग्रीची माहिती खालीलप्रमाणे दिली जाऊ शकते:

मशीनचा/उपकरणाचा प्रकार	ज्यासाठी आवश्यक आहे तो उद्देश	आयात केलेले आहे की स्वदेशी	पुरवठादाराचे नाव	मशीनची एकूण किंमत (मशीन आयात केली असल्यास, मूलभूत खर्च, मालवाहतूक, विमा आणि सीमाशुल्क यांचे विभाजन दिले जाऊ शकते)	प्रवर्तकांकडून दिले जात असलेले योगदान	आवश्यक कर्ज

27. टॉप 5 पुरवठादार आणि टॉप 5 ग्राहकांची माहिती

क्रमांक	नाव	संपर्क क्रमांक	पासून संबंधित	व्यवसायाच्या % (विक्री /खरेदी) आणि क्रेडिट अटी

28. ऑफर केलेल्या तारण सिक्युरिटीजची माहिती, असल्यास, त्यात थर्डपार्टी ग्यारंटीचा समावेश आहे. (आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, बँकांनी एमएसएमई युनिट्सना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण सुरक्षा घेऊ नये)

a) थर्ड पार्टी ग्यारंटी:

क्र.	जामीनदाराचे नाव	वडील / जोडीदाराचे नाव	निवासी पत्ता	दूरध्वनी क्रमांक (निवासस्थान)	मोबाईल क्रमांक	निव्वळ संपत्ती (रु. लाखात)	आधार क्रमांक	पॅन क्रमांक
1.								
2.								

b) इतर तारण सुरक्षा:

क्र.	तारण मालकाचे नाव	तारण		
		स्वरूप	तपशील	मूल्य (रु. लाखात)
1.				
2.				

29. भूतकाळातील कामगिरी / भविष्यातील अंदाज

मागील कामगिरी / भविष्यातील अंदाज (मागील दोन वर्षांची प्रत्यक्ष कामगिरी, चालू वर्षाचे अंदाज आणि पुढील वर्षाचे अंदाज वर्किंग कॅपिटल सुविधांसाठी दिले जातील. तथापि, मुदत कर्ज सुविधांसाठी कर्ज परतफेडीच्या प्रस्तावित वर्षांपर्यंतचे अंदाज दिले जातील)

रुपये लाखांमध्ये	मागील वर्ष 1 (वास्तविक)	मागील वर्ष 2 (वास्तविक)	चालू वर्ष (अनुमानित)	आगामी वर्ष (प्रोजेक्शन)	स्थापित क्षमता	वापरात असलेली क्षमता
निव्वळ विक्री						
जीएसटी विक्री (लागू असल्यास)						
निव्वळ नफा						
भांडवल (कंपन्यांच्या बाबतीत निव्वळ मूल्य)						

30. वैधानिक दायित्वांबाबतची स्थिती:

वैधानिक बंधन: रिमार्क (देण्यात येणाऱ्या प्रस्तुत बंधनाशी संबंधित कोणतेही तपशील) पालन केले आहे का (होय/नाही निवडा). लागू नसल्यास लागू नाही निवडा.

1.	दुकाने आणि आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणी	हो/नाही/लागू नाही	
2.	एमएसएमई (प्रोव्हिजनल/अंतिम) अंतर्गत नोंदणी	हो/नाही/लागू नाही	
3.	औषध परवाना	हो/नाही/लागू नाही	
4.	दाखल केलेले नवीनतम विक्रीकर विवरणपत्र	हो/नाही/लागू नाही	
5.	दाखल केलेले नवीनतम उत्पन्नकर विवरणपत्र	हो/नाही/लागू नाही	
6.	इतर कुठलीही वैधानिक थकबाकी शिल्लक आहे का?	हो/नाही/लागू नाही	

31. a.) ओळखपत्राचा पुरावा (खालीलपैकी कोणताही):

पासपोर्ट/मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/जॉब कार्ड/आधार कार्ड ओळखपत्र (बँकेच्या समाधानाच्या अधीन)
ओळखपत्र क्रमांक _____

b) पत्त्याचा पुरावा (खालीलपैकी कोणताही):

वीज बिल/टेलिफोन बिल/इतर कोणत्याही बँकेचे बँक खाते विवरणपत्र/प्रतिष्ठित नियोक्त्याचे पत्र/मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाचे पत्र ज्यामध्ये ग्राहकाचा पत्ता बँकेच्या समाधानासाठी पडताळला जातो/रेशन कार्ड पत्ता पुरावा क्रमांक: _____

32. परिशिष्ट-VI नुसार विद्यमान / संभाव्य कर्जदाराकडून घोषणापत्र मिळवावे लागेल

घोषणापत्र::

मी/आम्ही याद्वारे प्रमाणित/अधिकृत करतो की मी/आम्ही सादर केलेली सर्व माहिती खरी, बरोबर आणि पूर्ण आहे; मी/आम्ही युनिटसाठी अर्जात नमूद केल्याव्यतिरिक्त कर्ज घेण्याची इतर कोणतीही व्यवस्था केलेली नाही; मी/आम्ही/प्रवर्तकांवर अर्जात नमूद केल्याशिवाय कोणतेही जास्त देय/कायदेशीर देय नाही; कोणत्याही बँक/एफएसने मला/आम्हाला डिफॉल्टर/जाणीवपूर्वक डिफॉल्टर म्हणून घोषित केलेले नाही आणि कोणत्याही बँक/एफआयआयने माझ्या/आमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही/कारवाई सुरू नाही/ माझ्या/आमच्या अर्जाशी संबंधित आवश्यक असलेली इतर सर्व माहिती प्रदान करू , जेणेकरून तुम्हाला योग्य वाटणाऱ्या एजन्सी बरोबर, तुमच्या प्रतिनिधी बरोबर किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा तुम्ही अधिकृत केलेल्या इतर कोणतीही एजन्सी बरोबर तुम्ही या माहितीची देवाणघेवाण करू शकता आणि तुम्ही कधीही वर उल्लेखित माहितीनुसार आमच्या कारखान्यात/व्यवसाय परिसरात माझ्या/आमच्या खात्याची तपासणी/पुनरीक्षण करू शकता; बँकेच्या थकबाकी वसूल करण्यासाठी तुम्ही योग्य सुरक्षा उपाय/कारवाई करू शकता ज्यात डिफॉल्टरचे नाव वेबसाइटवर प्रकाशित करणे/आरबीआयला सादर करणे याचा समावेश आहे; तसेच मी सहमत आहे की माझे/आमचे कर्ज बँकेद्वारे वेळोवेळी लागू करण्यात येणाऱ्या नियमांद्वारे नियंत्रित केले जाईल.

सही:

सही शाखेत करावी